

# स्व-स्त्रपत्राधिकारी


कार्यवृत्त  
१९८५

सर्वकृपाविनी

कृष्ण

१९८५

रेखाटपोः अरुण फडणीस.  
हस्ताक्षरः रवींद्र कानडे.




# ‘स्व’ स्वपवधीनी आहे तरी काय?

- शिक्षण- संस्कार- सहवास यांचा सुरेख संगम.
- गुणी विद्यार्थी- ब्रती शिक्षक आणि तब मठीचे निःस्वार्थी कार्यकर्ते यांचा सुंदर मिलाफ
- विपरीत परिस्थितीवर मात करायला इक्किंणारी कार्यशाळा
- निराईचे सावट, उदासीनतेचे मळभ पार पळदून लाभणारे उत्साही बातावरण देणारी एक घडवक.
- परिस्थितीचा झाप आणि बातावरणाचा ताप असला तरीही सदैव प्रगतीचाचे मार्ग दारनविणारी, ‘आपली’ बाटणारी, आपुलकी निर्माण करणारी मंस्था.
- सामाजिक बांधेलकी, राष्ट्रीय चारित्य, सार्वजनिक इस्त जोपासणारा ‘उद्याचा’ एक राष्ट्रीय डिक्षण प्रकल्प.

परंतु

हे सर्व शाळा सुटव्यानंतर फक्त तीन तासात घडते.

‘स्व’ रूपवार्धनीचे कार्य सुक होऊन सहा वर्षे पूर्ण हाली. निधार्थ्याची पहिली तुकडी बरीचडी हाताइ आली. या विद्यार्थ्याची स्वतःहून दारबविलेली सामाजिक, तळमक, घडपड, सुनीलसारख्या विद्यार्थ्याने नोकरी करून शिक्षण घेण्याचा घेतलेला निर्णय आणि वय लहान असूनही नोकरीत सुमारे दोन तीन लाख रुपयांची अकबाकी बसूल करताना दारबविलेली जिह्द हेच वार्धनीचे मोठे यश आहे. अर्थात अजून कितीतरी पुढे जाईचे आहे, मोठेमोठे टप्पे औलांडायचे आहेत. त्यासाठी आंतर्गतीची बाटचाल विचारात घेणे आवश्यकच असेहे. मरणून हा मागोवा १९८५ मधील कायच्या.




## • दूरदृश्यनवरील मुलाखेत

बार्धनीच्या कायची, मिळालेल्या ओड्याफार येहाची वार्ता सुनिई दूरदृश्यन्या सौ. नीना राऊत योच्यापर्यंत पोहोचली. कास प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्या पुण्याला आल्या आणि मग बार्धनीच्या कामाचे चिभीकरण ‘पालनी’ या दूरदृश्यनि सदरासाठी त्यांनी केले. यामुळे विद्यार्थ्यांना चिभीकरण कसे करतात, त्यामार्गे किती जणांने परिश्रम असतात याचा सुधा ठात पाठ मिळाला.

## • विविध उपक्रम

### १) तिक्कगुक सभारंभ –

२० जानेवारी १९८५ रोजी तिक्कगुक सभारंभ मा. सहधर्मदाय आयुक्त श्री. पु. वि. पांड्ये आणि संस्कैचेच एक सम्माननीय, सभासद उभोगपती श्री. जयसिंगभाई मरीवाला यांच्या उपास्थितीत साजरा झाला. मल्लरवांब, जुदो-कराटे, आसने अदी विविध प्राचार्यांके या प्रसंगी झाली.



## २) आंबेडकर जयंती -

विद्यार्थ्यसमोर जर चांगले आदई कायम राहिले तर त्यांच्या नागण्या-बोलण्यात, वर्तणुकीत चांगला बदल घडतो. आपल्या देशबांधवांच्या उल्कासाठी आणि पददालिताच्या हळांसाठी आपले सारे आयुष्य बेचलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण नियमित केले जाते. यंदा २९ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती वर्धनीच्या विवेकानंद इंसर्वेबर साजरी झाली. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. इंकरराव निम्हण हे प्रमुख वक्ते म्हणून तर बायरलेस विभागाचे आश्व. जी. पी. श्री. जोगसाहेब हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

## ३) रारवी पौर्णिमा -

या वर्षी सुमारे दोन हजार बांधवांना विद्यार्थ्यांनी रारव्या बांधल्या. या प्रसंगी आलेले



अनुभव नेगवेगके तर होतेच पण खूप काही शिकदून जाणारे हीते. स्नतःच्या सर्व्या नहिणी असूनही त्या रारवी बांधायला आल्या नाहीत आबद्दल एका गरीब वस्तीत राहणाऱ्या तरुणाची प्रतिक्रिया फार तीव्र होती. ससून कणालयातील एक रुग्ण मुलगा कडू औषधांच्या वासांनी इलका कंटाळा होता की आईने दिलेले दूध सुधा पीत नक्ता. रारवी बांधायला गेलेल्या विद्यार्थ्यांने त्याला रारवी तर बांधलीच पण गोष्ट

सागता सांगता दूधही पाजले. त्याबेकी त्या कण मुलांच्या अराईच्या घेहावावरील आनंद टिपण्यासारखा होता.

#### ४) कोजागिरी पौरिमि -



पौरिमिचा चंद्र जसजसा वर घेऊ लागला तडी तडी रात्र मुलांच्या खेढांनी, गप्पागोष्टीनी बहरली. पण कोजागिरीचे रनरे 'जागरण' केले. श्री. विलास चाफेकर यांनी सांगितलेल्या डॉ. बाबा आमटे यांच्या चरित्राने या चरित्राने मुलांच्या मनात बरीच खळकळ निर्मण झाली.

#### ५) कशात आहे दिव्यांचे दिवापण?

कोणत्याही कामात,

मग ते लहान असो वा मोठे, नियोजन

अन्सेल तर त्या कामाच्या यशावदल

आधिक रनाची बाकगता अेते. या वर्षाची

वार्षिक नियोजन बैठक २३ जून १९८५ रोजी

पुणे विद्यापीठात झाली. बैठकीस पंचबीस

विधार्थी व दहा शिक्षक उपस्थित होते.


या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. राजाभाऊ लंबकेर म्हणाले की

दिव्यांचे 'दिन' पण हे इतर दिवे प्रज्ञालित करण्यात आहे. आपल्या-

पैकी प्रत्येकाने याचा विचार करत काम केले तर असे काम

आपणी करावे अडी चार लोकांना इच्छा होऊनील आणि सातच्च

आपल्या कायची प्रगती आहे.



## ६) युवक विभाग —



संख्येच्या सुरुवातीच्या काळात आलेली घोडी मुळे आता महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या युवकांना असे बांड लागले की नार्थनीचे काम आता अधिक वेगाने व्यायला होते, नवनवीन युवकांना हा कामाचे आकर्षण बाटवे असे आधिकारिक उपक्रम आपण राबवू यात. त्यातूनच युवक विभागाची कृपना पुढे आली आणि २६ जून १९८४ रोजी या विभागाचे काम प्रत्यक्ष सुरु झाले. पुस्तकवाचन सामाजिक कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकणे असे अनेक कार्यक्रम यावर्डी झाले.

१२ सप्टेंबर... विश्वबंधुत्व दिन...

या निमित्ताने ज्या मुलांना शिक्षणाच्या सर्व सोची उपलब्ध नाहीत, गाणी-गोष्टी सांगायला कोणी चेत नाही अशा मुलांना स्वामी विवेकानंदांचे चरित्र सांगायला जास्तीचे युवक विभागाने ठरविले. एकूण २९ जण तयार झाले. यातील १७ जण तर प्रथमच बोलणार होते. धायरी, पाशाण, निंगडी, खडकी, विभाननगर अशा भागातील काही शाका निबउल्या या कार्यक्रमामुळे गोलप्पाचा विश्वास तर वाढलाच पण अनेकांनी इलेल्या स्वगताने काहीजण भारावत्ते सुधा काही शाकांनी पुन्हा येण्याचे आमंत्रणही दिले.



### ७) ओम् सहनाभवतु-



आपल्या आनंदात इतरांना  
सामानून घेण्याची वृत्ती हुक्कूहू क्येथील  
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. दिवाळीत  
फराळ रवाण्यापूर्वी या मुलांना अनाथ  
बांधवांची आठवण होते. फराळाचे पदार्थ जमदून कोणीतरी  
लोणाबळ्याच्या आंतरभारती बालग्राममध्ये जातो तर कोणी सासवडच्या  
कस्तुरना अनाथालयात, काही जण येरवड्याच्या बालसुधार केंद्रात  
तर काही कणालयांच्या गालविभागात. जेचे जेचे दुःख आहे तेचे तेचे  
आपण पोहोचले पाहिजे, आपुलकीचा हात पुढे केला पाहिजे याचा  
पाठ अहा कार्यक्रमांतून न चुकता गिरवला जात आहे.

शास्त्रास किंविद्, सुनील!

अन्य क्षेत्रात यशस्वी होताना अभासात  
माझे राहून कसे चालेल? बारावीची यंदाची पहिली तुकडी. त्यात तिथे  
जण शास्त्र विभागाचे, दीन वाणिज्य विभागाचे, एक कलाविभागाचा.  
शास्त्र रारनेच्या किंविद् सोङ्दर न सुनील भरतिया यांनी शास्त्र  
गटात अनुक्रमे १६% व १४% गुण कोणत्याही कलासल्ला न जाता स्वतःच्या  
हिमतीवर मिळवून आभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला,  
तर अन्य सर्व विद्येष प्राविष्ट्यासह उन्नीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत  
सुधा दहावैकी सहा जणांनी ७५% ते ८४.५% गुण मिळवून यशस्वी  
वाटचाल पुढे चालू ठेवली.

## असे वक्ते, अही व्याख्याने -

वर्षभिरात विविध प्रसंगी अनेक व्याख्याने इाली. सर्वच्या उल्लेखन करणे अहाक्य माहे परंतु विषयांची विविधता सांगायची इाल्यास इलालील प्रमाणे सांगता येईल.

- १) श्री. गोपालजी ठकर
- २) श्री. बंडा जोई



व्योक्तसंग्रह करा करावा.

- ३) डॉ. चिं. ना. परन्तुरे
- ४) श्री. सुदील मुरवर्जी
- ५) श्री. सुधीर गाडगीक
- ६) डॉ. माधव परककर
- ७) श्री. रवीन्द्र भट
- ८) श्री. कृ. गो. लवकेकर
- ९) श्री. आनंद हडीकर
- १०) डॉ. अनन्त फडके
- ११) डॉ. ना. घु. आगंडे
- १२) सौ. जयश्री रवाडिलकर
- १३) श्री. अंजित साढे
- १४) श्री. राजीव जालनापूरकर

रेडिओने कार्यक्रम करे तयार होतात.

पुष्यातील ऐतिहासिक स्थळांचा इतिहास.

प. बंगालची सामाजिक स्थिती. मुलाखती कडा घ्याव्यात. करणसेवेतील अनुभव.

संत इनेप्पर चरित्र स्वामी विवेकानंद चरित्र. पंजाबचा प्रश्न.


इंजेनिअल्स न टॉनिक्स. पीर्गडानस्थेतील समस्या.

नारदीय किंवन पथ्दती. ननवासी सेवातील अनुभव. युरोपात झालेल्या भल्लरबाब

प्रात्यासिकातील अनुभव. अदास्वितेची त्रिसूनी.

## शिविरे -

### १) उन्हाळी शिविर -



स्थळ - आयू. एल. एस्. लॉ कॉलेज.  
कालानधी - १ मे ते ८ मे १९८५.  
शिविरार्थी - ६५.  
युवक गटासाठी अर्थकारण हा विषय होता. व्यासाठी प्रा. कमलाकर परचुरे, डॉ. नीलकंठ रथ, श्री. जयन्त पटणी, प्रा. उषा प्रभा देसांबी, प्रा. राज डिमांडे, श्री. राजेन्द्र बसर्गे कर इत्यादिंचे मार्गदर्शन लाभले. लहान विद्यार्थीसाठी हस्तकौड्य, मातकाम, गोष्टी, चरित्रे इत्यादी कार्यक्रम होते. गप्पागोष्टीसाठी फिनेक्स गुप्तचे श्री. नितीन झापटे, श्री. उपेन्द्र रनरे, श्री. नितीन शीरसागर, श्री. प्रसाद मेहेंद्रके, कु. नीरजा बांडिंगे हे आले होते. कांतीकारकांची चरित्रे रंगबिली श्री. दि. दा. जोइी यांनी. स्वा. सावरकर यांच्या जीवनावर सौ. जयश्री खाडिलकर यांनी सुखेन कीर्ति केले.



### २) अभ्यास शिविर -

सामाजिक कार्य करण्यासाठी नुस्खी तळभक, इच्छा असून भागत नाही. अहा कामासाठी आनंदभक असणाऱ्या नेतृत्व, वक्तृत्व इत्यादी गुणांचा अभ्यास करण्यासाठी ज्ञान-प्रवोधिनीने एक अभ्यास शिविर आयोजित केले होते. वार्धनीचे काही विद्यार्थी या शिविरास गेले होते. मैदानावर आजा.


कडा घाव्यात, रवेक कसे घ्यावेत - रवेळावेत आणि बेळ व काम यांची सांगड घालून काभाचे नियोजन कसे करावे इत्यादी विषय या शिवरात शिकायला मिळाले.


### ३) हे आपल्याला जमले तर?

काही तरी निमित्त  
होठन लोक अनेकदा वाईट

व्यसनांच्या आहारी जातात. त्यातून  
बाहेर पडावे अडी अनेकांची

इच्छा असते परंतु दुर्दैवाने आधारच्य मिळत नाही. त्यामुळे त्यांना तर नास होतोच पण त्यांच्या कुळंबीयांचे अतोनात हाल होतात. अडा व्यसनी लोकांना व्यसन मुक्त करण्यासाठी आपल्याला काही करता येअील का, असे प्रयत्न कोणी केले आहेत का इत्यादी प्रश्न कार्यकल्पाच्या मनात आले. हाच विचार इतरांसी बोलताना जांभेवली येथील बनवासी कल्याण आश्रमाचे नाब कडले. अर पावसाक्षात पराग लकडे व रवीन्द्र मोदके हे दोघेही या आश्रमास भेट देऊन आले. या आश्रमाने बनवासी विधार्थ्यांच्या केवळ शैक्षाचिक प्रगतीचा वसा घेतला नाही तर सगळे बनवासी सुखनी आणि समृद्ध करण्याचा यंग बांधला आहे. आश्रमांच्या हेतातील जबळजबळ सर्व आदिवासी बांधवांची दारू सुटली आहे. भजनी मंडळाच्या माध्यमातून महिला एकम आल्या आहेत. हे तेथील कार्यकलाना कसे जमले, त्यांनी लोकांना कसे समजावून सांगितले या विषयाचा अभ्यास या दोघांनी तेथे जाऊन केला.





#### ४) चला जाऊ या सातपुड्यात-

देहाच्या डंगरदायात,  
रानाननात उपले अनेक गंधक  
दारिद्र्यात जीवन जगत आहेत.  
त्याच्या उभतीसाठी अनेक संस्था,  
कार्यकर्ते काम करीत आहेत.  
उन्हापावसाची, हालअपेक्षांची पर्व  
न करता जिघीने हे कार्य पुढे

चालवित आहेत. अझाच एका कायच्यी ओळख करून घेण्यासाठी  
मुबक विभागातील आनन्द पाटील व विभास कुणकर्णि हे दोघेजण  
युके जिद्धातील धउगाव नावाच्या गावी गेले होते. तेथे त्यांना  
आदिवासी जीवन जवळून बघायला मिळालेच पण तेथील अनेक  
कार्यकर्त्यांची ओळखही साली. अझात कामात घेणाऱ्या अडचणी  
व त्यावर तेथील कार्यकर्त्यांनी केलेली मात, त्यांची चिकारी  
हा जोषी जवळून अनुभवता आल्या.

#### ५) दिवाळी शिविर -

'स्व'रूपवार्धनीने

नुकत्याच घेतलेल्या शूरखंडावर उभ्या  
दाहणाऱ्या नियोजित इमारतीत आपलाही  
अल्पस्वल्प, र्हारीइतका वाटा असावा ही.  
विद्यार्थ्यांची इच्छा, आणि मग काय, उत्साहाला उधाण आले.  
आभिनव कला विद्यालयाच्या विद्यार्थ्यकडून भेटकर्ते, आकाशकंदिल  
कमी रवर्जत व सोप्या पद्धती, कसे करावित हे दीकून मुलांनी



स्वतः या वस्तु तयार केल्या न त्यांची निक्री सुधा केली. काही विद्यार्थ्यांनी उंधडाके तील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मेणवत्या, पण त्या, पिछाव्या इत्यादी वस्तु निकल्या. काही मोठ्या मुलांनी सुक्षमेव्याची निक्री केली तर काहींनी घरोघर जाऊन फटके विकले. जबकजबक सर्व विद्यार्थी या ना त्या प्रकारे वस्तु निक्री करून त्यांच्या कुवतीप्रभाणे संस्थेसाठी आर्थिक मदत जोडा करीत होते.

तयांच्या कडा जाणनाव्या आम्हाला।

तयांच्या सुखाचीच लागो स्वृहा॥

वार्धनीच्या देनंदिन  
प्रार्थनेतील या दोन ओळी. सिनेमातील  
गाण्यांचा होणारा बेडानाकडा परिणाम तर  
आपण डार्यी डार्यी अनुभवतो. पण चांगल्या  
गाण्यांचा सुधा चांगला परिणाम कसा होतो.  
याचा अनुभव वार्धनीत बेळेबेळी भेतो.  
वार्धनीतील एक कार्यकर्ते रुणालयात होते.  
त्यांची नुकतीच झालक्रिया सात्ती होती.


त्यात वय जास्त आणि जबकचे असे कोणी नाही. अडा या  
कार्यकर्त्यांची बुश्रुषा करायला वार्धनीतील मुलांनी एक फकीच  
उभारली. नेहापत्रकाप्रभाणे प्रत्येक जण येत होता. आपलेपणाने  
सेवा करीत होता. मंगेश न रवी हे दोधे राजीच्या मुक्कामाला होते.  
एक दिवस पढाटे त्यांनी या दोधांना हाक मारली न मला टोमेटो  
हवा असे सांगितले. त्यांचा टोमेटोसाठी चाललेला हृष्ण पाहून



दोघेही क्षणभर गांगरले परंतु लगेच्य जबड राहणाऱ्या एका मिळाचे घर त्यांची गाडले व दोमऱ्ये मिळविला. पहाटेची सोपभोड-झाल्याची चिठ्ठीड नाही, आगा नाही, उलट आपण त्यांची सेवा करू शकलो याचा आनन्द त्यांच्या घेण्यावर होता.

विभासन्चे उदाहरण तर आणखी नव्य वेगके आहे. अंध मिळांच्या सेवेने तो झपाटलेला डाहे. जेव्ही तीन वर्ष सतत तो काही अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करीत आहे. कॉलेज सुटताच्य तडक या मिळांच्याकडे जाऊन्ये. न अकता, न कंदाकता त्यांच्या अभ्यास व्याप्तच्या, हा ज्ञानाचे न युकता त्याने यात्र डेबला आहे. आज बारानीचे कार्यक्रम न युकता त्याने यात्र डेबला आहे. आज बारानीचे चार आणि अकरानीचे दोन अंध विद्यार्थी विभासन्या मदतीवर पुढे वाटचाल करीत आहेत, परीक्षेत यशस्वी होत आहेत.

पहिली कमाई फक्त आपली नाही.-



शिक्षण संपूर्ण नोकरीस लागल्यानंतर मिळांच्या प्रहिल्या पगाराबद्दल प्रत्येकाची किती तरी खपने असतात. येथे तर परिस्थितीमुळे शिक्षणाबरोबरच नोकरीची आवश्यकता असते. नोकरी लागल्यावर राजेन्द्र पहिला पगार घेकन संचालकांकडे आला आणि म्हणाला, “सर हे पैसे घा. नाही म्हणू नका. ही माझी पहिली कमाई आहे. आपली संस्था माझ्यासारख्या किंवेकांना मदत करते. आता मी कमावतो आहे.”

माझ्या पहिल्या कमाझीचा हा हिस्ता संस्थेसाठी व्याच.”



प्रशान्तची स्थिती नाही पण

प्रवृत्ती माझ तीच तुकताच दहाबीत इाकेत पहिला आख्यानदूत त्याला काही रोरब बासिसे मिळाली. नाढदिनसाचे निमित्त करून त्याने बासिसातील काही रक्कम संस्थेश दिली.

मोहात गुंतुनी रनोट्या, नच घडो हातूनी पापे –

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक

श्री. वि. वि. चिपळूणकर हे संस्थेचे काम पाहृत्यासाठी सुद्धाभ आले होते. या भेदीत संस्थेतील काही सुलांडी त्यांनी गव्यागोष्टी केल्या. त्यातील एका मोम्या सुलाला त्यांनी विचारले, “नार्थनीत तर तुम्ही फक्त तीन तास घेता. उरलेले २९ तास तुम्ही अन्य बाताबरणात असता. मग तुमच्यानर ओवतालच्या मोहम्यी परिस्थितीन्हा काहीच परिणाम होत नाही का? अद्या परिस्थितीत वार्थनीन्हा तुम्हाला कितप आधार वाटतो?” यानर त्या सुलानेही मोम्या आत्मविभासाने उत्तर दिले की नाईट व्यसने तर सोडाच पण अन्य कुठल्याही मोहाला सुध्दा येशील विद्यार्थी बढी पडणार नाहीत असे संस्कार येथे फक्त तीन तासाच्या कार्यक्रमातून घडतात. मी स्वतः सुपारी बऱ्डीझेपही खात नाही, झोपताना उडी सुध्दा घेत नाही कारण माझ्या मते उडी हे सुध्दा घेनीचे साधन आहे.

नाही तर मी पाणी सुध्दा पिणार नाही.

मुलुंड येथे डिसेंबरमध्ये बनवासी आणि नगरवासी निवार्यांचे एक शिबिर भरले होते. वार्थनीतून तिघेजण या शिबिरासाठी गेले होते. तेथे त्यांनी आपुलकीने कसे बाताबरण

निमणि केले याचा हा नमुना पहा. हे एक पञ्च आहे आकाश  
गुंजाळ या सहावीतील विद्यार्थ्यांचे, नाडा या बनवासी सेचातील  
शाकेत हा विद्यार्थी जातो.

जितेन्नला नमस्कार,

व तुस्या अर्द्धविलान्ता नमस्कार,

पञ्च लिंगिष्यास कारण की द्रू मला  
सांगितलेस की मी तुस्यावरोबर मुंबई<sup>१</sup>  
पाहिष्यास येअीन मला खूप अनंद झाला  
पण द्रू संजय व दीपक एकाएकी नाहिसे  
झालेले पाईन मला खूप कुरव झाले.  
मी खूप रडलो सुधा मुळे बोलू लागली  
की कारे ते तुसे नातेवार्हिक आहेत कारी?  
मी मोऱ्या अभिभानाने सांगितले की ते  
मासे भाऊ आहेत. रुठ्याच्चर भरात मासे  
लक्ष्मी मुंबई पाहिष्यात नव्हते तर तुमच्याकडेच्य  
गेते. मासे जे घौढा कपये आहेत ते तुम्ही  
तुमच्या झारवेला मरहत म्हणून घ्याव  
तुम्ही नाताळच्या सुटीत मरड्या घरी थर.  
तुम्ही भाला नाहीत तर मी पाणी सुधा  
पिण्ठार नाही.

तुस्ता,

अरकाळ.



## स्वच्छ हात, समर्थ रवांदे, तल्लरव बुधी -



असा विवेणी संगम साळा  
तर आदर्दी नागारिक, आदर्दी कमज़ीरी,  
आदर्दी अधिकारी निमणि होणे अवघड  
नाही परंतु त्यासाठी मुद्दाम तसे संस्कार बाल्पणापाशून करायला  
हवेत आम्ही तेच करतोय आणि त्याचा अनुभवही येक लागला  
आहे.

सुनील - वार्धनीच्याच एक

विद्यार्थी बडिजांच्या दुरवद निधनामुळे त्याच्याच कार्यालयात नोकरीस  
लागला. यांगत्या संस्कारामुळे स्वतःचे काम तर त्याने घोरव बजावलेच  
पण त्या विभागाची दोन-तीन लाख कपयांची शक्काकी त्याने वसूल  
करून दिली.



चिरा चिरा तो घडवावा।




कक्ष कीर्तीचा जडवावा॥

'स्व' रूपवार्धनीत छोट्या छोट्या कार्यक्रमांशून  
मानासिक जउण घउणीची प्राकेचा सतत चालू असते. पण ही  
जउणघउण कशी होते?

सज्य ताबट या विद्यार्थी कार्यक्रमाला  
याबद्दल काय वाटते ते त्याच्याच शब्दांत पुढे देत आहोत.

## शोध - अस्वस्थतेचा ----- हरविलेत्या 'स्व'त्वाचा -

'स्व'रूप म्हणजे स्वतःचे रूप. केवळ बाख्य  
नाही तर अंतनाहि. इंधराने प्रत्येक प्राण्याला जो देह दिला आहे- त्याच्या  
योग्य उपयोगासाठी एक 'मी' म्हणजे 'स्व' दिलेला आहे. प्राण्यांमध्ये हा  
'स्व' अतिशाय संकुचित असतो. परंतु या 'स्व'-चा पूर्णत्वाने विकास  
करण्याची संधी इंधराने मानवाला दिलेली आहे. त्यातच त्याचे  
मनुष्यपण आहे. परंतु आजकाल मी, माझे आई-बडील, भाऊ-बहिणी,  
बायका-मुले यांतच हा 'स्व' बंदिस्त होऊ पहात आहे. यादून नाहेर  
पडून तरुणांनी आपले 'स्व'-रूप समाज, राष्ट्र व सरतेदोबटी विश्वाच्या  
कल्यानेपर्यंत वाढवावे,  
आपलेसे म्हणावे, त्यांचे  
मानावे व ते नाहीसे  
तन-मन-धन अर्थां  
तक्षमक 'स्व'रूपवार्धनीच्या  
त्यासाठी शोध आहे  
अस्वस्थतेचा -----




संपूर्ण समाजाला  
दुरुन आपले दुरुव  
करण्यासाठी  
करावे हीच एक  
कायभागे आहे.  
हृदयातील  
हरविलेत्या 'स्व'त्वाचा

## मंत्र छोटा ----- तंत्र सोपे -

निरनिराक्षया डिकाणची, निरानिराक्षया  
शाकेतील, मिळ-मिळ प्रवृत्तीची मुले रोज न चुकता येतात,  
गुण्यागोविंदाने सगळ्या कार्यक्रमात सक्रीय भाग घेतात हेच मुक्ती  
आवृद्धर्थ आहे. यादून मनाला एक चांगले बळण, नियमीतपणा  
मिळतो. आता तर मुलांना संध्याकाळी धरात बसवतच नाही.  
खूप आजारी असलेल्या विद्यार्थ्यांला वार्धनीत जाता येणार नाही

म्हणून वाईट वाटते. मग त्याला 'प्रेसाने' रागभावे लागते.



एकब्र रवेळध्यामुळे मुलांच्यात समंजसपणा, सांधिक भावना वाढीस लागते. येचे केवळ पाय जुळत नाहीत नर-मनेही जुळतात चांगले

युण वाटाविष्याचा प्रयत्न होतो. येचे मुले रवेळध्यासाडी एकब्र येत नाहीत तर एकब्र अप्यासाडी रवेळतात.

रवेळ संपत्थानंतर सुरु होतात अभ्यासतात्काळा काही घेयबादी शिक्षक वेळात वेळ काढून मुलांना तळमळीने शिकवितात. दिवसभराच्या अकड्याने त्यांच्या उत्साहात काहीच वाधा येत नाही. असे आदर्दा डोड्यासमोर सतत असत्याने मुलेही त्यांच्यासारखीच उत्साही, घेयबादी न होतील तरच नवल!

त्यांच्या कंका

जाणवाव्या आम्हाला-

प्रार्थना! नार्धनीच्या साऱ्या  
सस्कारांचे मुर्द रूप म्हणजे प्रार्थना. आमच्या  
महान्मगल मातृभूमीला नैभनाच्या उच्च्य  
जिरबरावर नेण्याचे रुप्पन आम्ही बाढगतो.

आमच्या या विराट परसरलेल्या समजबाधबाच्या सेवेचे ब्रत आम्ही स्वीकारले आहे. येचे काम करणाऱ्या दिक्षकांच्या, कार्यकर्त्यांच्या वैद्यारिक पातळीवर कार्य करण्याच्या पद्धतीत काही मतभेद जळत आहेत परंतु आंतरिक जिव्हाळा, दुसऱ्यांच्या भावना समजादून घेण्याची




तकमक प्रत्येकांची सारखीच आहे. त्यामुकेच शिक्षक - कार्यकर्ते, अन्य विद्यार्थी नेहा घरी येतात तेहा ते घरातीलच एक बाटतात. मग घरातील अडचणी, प्रझन मोकळेपणाने सांगितले जातात. इतकेच नव्हे तर न सांगताही लक्षात येतात.

### रक्षा - बंधनाच्या कार्यक्रमाला मुले

आजु गाजूच्या वस्तीत, कृणालयात जाऊन आपल्या भावांना राख्या बांधतात. गरीब असूनही त्यांनी दारवाविलेले ब्रेस, आतिश्य स्वीकारून गाहिवरून जातात. कृणालयात महिनोंमहिने जाप न भेटलेल्या एरवाढा आध-बंधवाची व्यापा पाठून अक्षरशः रुद्र कोसकते. अशा प्रसंगातून मुलांच्या सामाजिक जागीवेचा विकास होत जातो व समाजासाठी, वर्धनीक्षाठी काही वेळ, काही काढ देऊ शाकु का याचा विचार सुक होतो.

मी? नाही --- आम्ही ---

प्रत्येक शानिवारी - रविनारी निरनिराळ्या



हेचातील कर्तव्यार व्यक्तींची व्याख्याने, अनुभव-कथन असे कार्यक्रम असतात. निरनिराळी सेवाकार्ये, प्रकल्प (उदा. राडेगण शिंदी, बनगासी करण्याण आअस) उभे करताना आलेली संकटे, घीरोदान्तपणे त्यावर केलेली मात, लोकांचा सालेला विरोध व नंतर त्याच लोकांनी दिलेले ब्रेस हे सारे ऐकताना मुले मंज्रमुद्ध होतात. शुन्यातून एवढे साम्राज्य उभारूनही त्यांच्या बोलप्यात अरपणाचा जराही भाव नसतो. अशा या सर्वसंग-परित्याग केलेल्या आधुनिक भूमिंचे आदर्श मुलांच्या मनात घर

करून राहतात आणि मग बोलण्यातून 'आपणही अद्दा प्रकारचे सेवाकार्य सुर करावे' असे विचार डोकानातात.

शिवाय निरनिराळ्या नवत्यांची बोलण्याची ठब, त्यांच्या घेहण्यावरचे शब्दाव निरखून काही मुळे गोष्टी सांगण्यात तयार साली आहेत. एकाने तर वधिपूर्वी निरनिराळ्या नवत्यांच. स्पृधिमध्ये सोळा बाहिसे परकावली. सुकवातीला घरामध्ये ही लाजणारी मुळे आता धीरपणाने सन्तर-ऐंडी विद्यार्थी पुढे आपले विचार मांडू शकतात, त्यांना गप्पा-गोष्टीमध्ये रंगदू शकतात.

शिविरे आणि सहली यांतून मुलांचा एकमेकादी निकटचा संबंध येतो. चा दिवसात एकमेकांचा स्वभाव, आवउनिवउ लक्षात येते. मुलांच्या अंगातील सुप्त शुण लक्षात येतात. ते जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्नरी केला जातो.



याहीपेशा महत्त्वाचे म्हणजे

स्वतःच्या 'स्वभावाला मुरड धालणे' याचे आचरणातून शिक्षण. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जरी रवरे असले तरी सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होणे काही दाक्ष्य नसते. संघटना म्हटली की स्वतःपेशा

दुसऱ्याला जपणे आधिक महत्त्वाचे. शिविरांमध्ये विद्यार्थी पहाटे ५.३० ला ३७ तात, गार पाण्याने स्नान करतात, कपडे धुण्यापासून



भांडी धासप्पापर्चति सर्व कामे मन लावून करतात. या शिक्षणाचा व्यक्तिगत जीवनात श्रूप उपयोग होतो. आता तर शिबिरातील सर्व व्यवस्था मुलांकडे-न असतात, आणि मुलेही उत्साहाने व जगाबदारीने सर्व व्यवस्था यशस्वीपणे पार पाउतात. एकाने सांगितले की सर्वनी ऐकाच्यचे ही दिसत. दुसऱ्यांना आज्ञा देणे सोपे पण दुसऱ्यांच्या आज्ञा पाढणेही महत्त्वाचे.

आम्ही नि घडलो, तुम्ही बी घडाना----



शिक्षक, विद्यार्थी न पालक यांचा एकमेनांशी सतत संपर्क, सरवास हाच खा साऱ्या प्रकल्पाचा मुख्य जाग्रा आहे. 'सहवासातून शिक्षण आणि शिक्षणातून संस्कार' हे वार्धीचा काच्याचे मुख्य सूब आहे. वार्धीनीत साधारणपणे हुशार, कर्तविगार मुले निवडली जातात. त्याच्या हुशारीला, कलागुणांना वाबरी दिला जातो. ही मुले संधी मिळाली तर स्वतःच्या आपुष्यात पुळक मान मरातव मिळवतील यात शंका नाही. परंतु ती समाजासाठी, राष्ट्रासाठी काही करतील का, ही तक्षक या कार्याभागे आहे, आणि तसे जाणीवपूर्वी प्रयत्नरी केले जातात. एक हृदय प्रयत्न आहे. हे एक राष्ट्रनिर्माण आभियान आहे. राष्ट्र काही आपोआप घउत नाही. त्यासाठी घडवाणी लागतात संस्कारयुक्त चारिन्पवात मने आणि संसर्ववान पोलादी मनगटे

अद्वी मने आणि मनगटे घडविष्यास

समर्थ अशी वीजे उगज बार्थनीच्या प्रांगणात अंकुरत आहेत.

नाट पहात आहेत नव्यांने कोफाबप्पाची, त्यांच्या उद्दरात आहेत समर्थ भारताचे नवे अंकुर- नवी पालनी.

## आर्थिक परिस्थिति -

A simple line drawing of a caterpillar with a segmented body and a small head. A single leaf is attached to the top of its head.


आर्थिक स्थितीबद्दल म्हणाल तर प्रत्येक  
मुलाकडून महिना नाममात्र ५० पैसे से घेऊन वार्धनीचा सर्व रबर्च भागत  
नाही हे तर उधउच आहे. या वर्षी मुलाकडून प्रत्येकी पन्नास पैसे  
दरमदा प्रभागे सुमारे चारशे रुपये जोळा झाले. याच कालावधीत  
आपण सुमारे ६३०००/- रु. मुलाच्या सर्वांगिण विकासासाठी रबर्च केले.  
आपण सर्व मुलांना सर्वच जोष्टी देतो असे नाही पण त्याच्या विकासाचा  
आउ ज्या ज्या अउचणी येतील, त्या त्या सोडविणे यासाठीच तर-  
वार्धनी आहे. म्हणून मग शुक्क, पुस्तके, कपडे, स्टेशनरी, शिक्षण,  
औषधे, सर्वांना आठवड्यातून दोनदा पूरक आहार, काहीना रोज दूध  
अशा सर्व सोर्यी ज्याच्या त्याच्या गरजेप्रभागे उपलब्ध करून दिल्या.  
सहली, दिलीरे सर्वांच रुली असतात. त्याचे शुक्क नाममात्र  
असते. सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा हाच त्या पांडिमाणील हेतू. मग  
खचरिसाठी पैसे येतात कोट्या? जाहिराती आणि देणाच्या यांच्या स्वरूपात  
या वर्षी सुमारे १,९२,०००/- रु. जमा झाले. याच कालावधीत सुमारे  
२,६०,०००/- रु. रबर्च करून सुमारे ५६०० चौ. फुटाचा एक मोकळा  
मूरबंड संस्थेने मंगळबार पेटेत रवरेदी केला आहे. व्यायामशाढा,  
आरोग्यकेंद्र, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न, अभ्यासिका, नाचनालय, खेळणी-घर

मजनीमंडक अद्दी अनेक कामे आपल्याला करावणाची आहेत. परंतु इच्छा असूनही जागेअभावी ही कामे आज करता येत नाहीत. त्यासाठी विकत घेतलेल्या शूरवंडावर इमारत उभी करण्याचा आपला संकल्प आहे. हा प्रकल्प सुभारे बीस लाख रुपयांचा आहे. लंसधेस ८० जी द्वारा आचकर सबलत आहे. या कामी शक्य तेवढे आधिकारिक अर्थसहाय यावे ही नम्र विनंती.

### स्मृती ठेवुनी जाती ----

‘स्वरूपनार्थिनीचे एक


नयोनृष्ट कार्यकर्ते श्री. विनायकराव करंदीकर यांचे बृहापकाकामुके निधन साले. परमेष्वर त्यांच्या आत्मास झांती देवो!



## आवाहन -



ठोटे मोठे असे कितीतरी प्रसंग सांगता  
अतील की ज्यामध्ये सद्गुणांचे असे अंकुर  
उमलताना दिसतील. पण प्रगतीचा हा एक  
ठोटा टप्पा आहे. अनून शूप मजल गागऱ्याची  
आहे. एका ठिकाणी मुळाभास फार काढ उपयोगी  
नाही. प्रगतीचे पुढचे पाऊल आता उचललेच  
पाहिजे. आपण बरोबर आलात, साथ दिलीत, इकम्य असेहा त्या त्या  
प्रकारचे सहाय्य केलेत तर आमचा पुढील प्रवास आधिक सुखनाचा  
व यशस्वी होईल. त्यासाठीच आपली सदैव बाट पहात आहोत.



SPACE DONATED BY:- A WELL WISHER

\*\*\*\*\*

## ०० प्रार्थना

नमस्कार देवा तुला आमुचा हा

करी आमुची माय भूमी महा ॥

हिंचे रूप चैतन्यशाली दिसावे  
जगाला कळावी हिंची थोरवी ।

स्मरनी हिंच्या त्या कथा अन् व्यथाही  
हिंला न्यायचे रे पुन्हा वैभवी ।  
अशा सर्व स्वप्नांस सामर्थ्य द्यावे  
महूनीच देवा नमस्कार हा ॥ १ ॥

जनांचा प्रवाहो इथे चाललेला  
सदा संस्कृतीच्या मुळापासुनी ।  
पिढ्या नांदती भोवती बांधवांच्या  
अम्ही मिन्न ना त्यांचियापासुनी ।  
तयांच्या कळा जाणवाव्या अम्हाला  
तयांच्या सुखाचीच लागी स्पृहा ॥ २ ॥

स्फुरो कल्पनाशक्ति अम्यास-यत्ने  
बनो शुद्ध बुद्धीहि तेजास्विनी ।  
शारीरास आरोग्य, संकल्प चिन्ती  
नि आत्म्यास इच्छा द्रुभाकांक्षिणी ।  
पदी दौर्य, बाहूत शौर्य स्फुरावे,  
घडावी विवेकी कृती- ध्यास हा ॥ ३ ॥

प्रभो तू चिदानंदरूपी असोनी

अणू रेणु ब्रह्मांड तू व्यापिले ।

तुझे अंशा आम्ही, तुझ्या पूजनाचे

पहा दिव्य हे द्येय स्वीकारले ।

पुन्हा जन्म घेऊ, स्वराप्तास ध्याऊ

प्रतिज्ञेस या तूचि साक्षी रहा ॥ ४ ॥

